

Date: 18-05-2023

#### HFFCIL/BSE/NSE/EQ/25/2023-24

To,
BSE Limited,
Department of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001.
Scrip Code- 543259

To, The National Stock Exchange of India Limited,

The Listing Department, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051.

Scrip Symbol- HOMEFIRST

## <u>Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we enclose copies of newspaper advertisement published in Mint (English) and Navshakti (Marathi), regarding e-voting information for 14<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Thursday, June 8, 2023 at 11:00 A.M. I.S.T, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standards of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India.

The above information is also available on the website of the Company www.homefirstindia.com

This is for your information and record.

Thanking You,

For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat Company Secretary and Compliance Officer ACS NO: 26700



# Japan to host Quad leaders as Biden shortens Asia visit

Biden has invited Australian PM Anthony Albanese to Washington for an official state visit

feedback@livemint.com

S president Joe Biden has scrapped planned stops in Australia and Papua New Guinea following his trip to Japan for the G7 meeting to return for continuing negotiations with Republicans over raising the US debt ceiling. The decision to cut short the  $president \'s\,trip\,threatens\,to\,undermine$ efforts by the administration to strengthen ties in the Pacific, in a bid to counter Chinese influence.

Shortly after Biden's cancellation, Australian prime minister Anthony Albanese announced that the Quad meeting in Sydney next week would no longer go ahead and instead the meeting of the four leaders-including Indian Prime Minister Narendra Modi and Japanese Prime Minister Fumio Kishida-

to take place in Japan over the weekend. In a radio interview after Biden told him that he was postponing the visit,



President Joe Biden has returned to continue talks over US debt ceiling AFP

Albanese described the American president as "very disappointed at some of the actions" of lawmakers in the US House and Senate.

The debt ceiling standoff involved "behaviour that clearly is not in the interests of the people of the US, but it's also because the US has a critical role as

the world's largest economy," Albanese said. Biden, who departs for Japan on Wednesday, invited the Australian leader to Washington for an official state visit. US officials also reached out to Papua New Guinea prime minister James Marape's team, said White House press secretary Karine Jean-Pierre. "We look forward to finding other ways to engage with Australia, the Quad, Papua New Guinea and the leaders of the Pacific Islands Forum in the coming year," Jean-Pierre said.

Biden would have been the first US president to visit Papua New Guinea, and has strived to strengthen ties with Australia, including by signing a deal to provide Canberra with US nuclear-powered submarines. He had scheduled meetings with Pacific island leaders in Port Moresby, before continuing to Sydney and Canberra for the Quad summit with leaders of Australia, Japan, and India. "Revitalizing and reinvigorating our alliances and advancing partnerships like the Quad remains a key priority for the president," Jean-Pierre said. "This is vital to our ability to advance

**GLOBAL** 

our foreign policy goals and better promote global stability and prosperity." The cancellation comes after Repub-

licans, including House speaker Kevin McCarthy, heavily criticized the president for his upcoming travel plans as debt negotiations continued.

Failure to reach an agreement with congressional Republicans will likely push the US over its debt ceiling as soon as next month, triggering a default that could rock global financial markets, raise borrowing costs for the government, companies and consumers and imperil an economic expansion that's already begun to show signs of weaken-

Irrespective of the last-minute cancellation of the Sydney Quad summit following the decision by the US president to call off his trip, Prime Minister Narendra Modi will visit Australia next week for top level political meetings and events with the Indian diaspora.



#### **HOME FIRST FINANCE COMPANY INDIA LIMITED**

(CIN: L65990MH2010PLC240703)

Regd. Office: 511, Acme Plaza Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbai 400059 Phone Nos.: +91 22 6694 0386 Email Id: corporate@homefirstindia.com Website: www.homefirstindia.com NOTICE OF 14th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ('AGM') of the members of Home First Finance Company India Limited ('the Company') will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Thursday, June 8, 2023** at 11.00 a.m. (IST), to transact the business as set out in Notice of the 14th AGM. The Company has sent the Notice of 14th AGM along with the Annual Report for FY23 on Wednesday, May 17, 2023, only through electronic mode to members whose email addresses are registered with the Company/ Depositories or Registrar & Share Transfer Agent viz. Kfin Technologies Limited in accordance with the Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, May 5, 2022 and December 28, 2022 respectively and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular nos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFO/CMD2/CIR/P/2021/11 dated 12<sup>h</sup> May, 2020 and January 15, 2021, SEBI Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated May 13, 2022, SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and other relevant circulars issued by the Securities Exchange Board of

India (collectively referred to as "SEBI circulars").

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) Secretarial Standards on General Meetings ('SS2") issued by the Institute of Company Secretaries of India, and the MCA and SEBI Circulars, the members are provided with the facility to cast their votes at the AGM on all resolutions set forth in the Notice of the 14th AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited (NSDL). The voting rights i.e through remote e-voting or e-voting during the 14th AGM of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, being June 1, 2023. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for informatior

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the 14" AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM is provided in the Notice of the 14th AGM. The remote e-voting period shall commence on Sunday, June 4, 2023 at 9.00 A.M. (IST) and end on Wednesday, June 7, 2023 at 5.00 P.M.(IST). The remote e-voting shall not be allowed beyond the aforementioned timed and the module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members who have cast their votes by remote e-voting on the resolutions prior to the AGM, may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again during the AGM

In case a person becomes a member of the Company after the notice is being sent/, but on or before the cut-off date for e-voting i.e. June 1, 2023 may follow steps mentioned in Notice of the AGM to obtain login ID and password for casting his/her vote and for attending

The Board of Directors have appointed Mr. Aashish K. Bhatt (Membership No. 19639) Designated Partner of M/s. Bhatt & Associates Company Secretaries LLP as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on May 2, 2023 has recommended a fina dividend of Rs. 2.60/- per equity share (face value of Rs. 2/-) subject to approval of the Shareholders at the 14th AGM. The Final Dividend, if declared, will be paid within 30 days from the date of AGM through various online transfer modes to the members who have updated their bank account details with the Depositories in case of shares held in Demat mode. For Members, who have not updated the bank account details, dividend warrants/demand drafts /cheques will be sent to the registered addresses by permitted mode Members are therefore requested to update their email address/ Electronic Bank Mandate with their Depository. Accordingly, the record Date for the purpose of determining the members eligible to receive dividend, if approved at the 14th AGM, for financial year 2022-23 is

Members may further note that as per the Income Tax Act, 1961 (the Act), as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by a company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source at the time of making the payment of the dividend, if declared, at the ensuing AGM of the Company. In view of the above, the Company shall be deducting TDS as per applicable TDS rates on dividend to be paid to Shareholders. The withholding tax rate would vary depending on the residential status, category of the shareholder and is subject to provision of requisite declarations / documents provided by the concerned shareholder to the Company.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the 14th AGM. In case of any queries relating to remote e-voting, please refer to the frequently asked questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre- Manager NSDL at pallavid@nsdl.co.in. Members may also write to the Company Secretary at the Company's e-mail address

Login type	Helpdesk details
Shareholders holding securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Shareholders holding securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or contact at 022- 022-23058738 or 022-23058542-43

The Notice of the 14th AGM, Annual Report for FY23 and other relevant details are available on the Company's website at www.homefirstindia.com, website of the Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the NSDL website at www.evoting.nsdl.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 14th AGM and in particular, instructions for joining the

By Order of the Board For Home First Finance Company India Limited

Date: May 17, 2023 **Shreyans Bachhawat** Place: Mumba Company Secretary



INDIAMART INTERMESH LIMITED

CIN: L74899DL1999PLC101534 Regd. Office: 1st Floor, 29- Daryaganj, Netaji Subhash Marg, New Delhi- 110002 Corp. Office: 6st Floor, Tower 2, Assotech Business Cresterra, Plot No. 22, Sector-135, Noida- 201305, U.P.

Website: www.indiamart.com; Email: cs@indiamart.com; Ph. No: 011-45608941 NOTICE OF THE 24™ ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty Fourth (' $24^{th}$ ) Annual General Meeting ('AGM') of the Members of IndiaMART InterMESH Limited ('Company') will be held on Tuesday, June 13, 2023 at 11.00 a.m. IST, through Video Conferencing ('VC')/Other Audio Video Means ('OAVM') facility, without the physical presence of the Members at the meeting, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 ('MCA Circulars') and SEBI vide it's circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 ('SEBI circular') (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred as 'Circulars'), to transact the businesses as set out in the Notice of the AGM

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility for appointment of proxies by the Members will not be available since this AGM is being neld through VC/OAVM.

In compliance with the above said Circulars, the dissemination of the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2022-23 ('Annual Report') have been completed on May 17, 2023 through electronic mode to those Members whose email ids are registered with the Company/ Registrar and Transfer Agent ('RTA') and Depository Participants ('DP').

The aforesaid documents are also available on the Company's website at http://investor.indiamart.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited

(NSDL) at www.evoting.nsdl.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its Members, through e-Voting services of NSDL, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means. In this regard Members are hereby informed that:

a) The remote e-Voting period will commence on Friday, June 09, 2023 (09:00 a.m. IST) and ends on Monday, June 12, 2023 (5:00 p.m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by NSDL thereafter and shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form may cast their vote by remote e-Voting before the AGM.

b) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, June 06, 2023, shall only be entitled to vote through remote e-Voting/ e-

c) Any person, who acquires equity shares and becomes a member of the Company after the date of electronic dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user id and password for e-Voting by providing documents as mentioned in the Notice of the AGM. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting the vote

I) The Members who have already casted their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be  $entitled \ to \ cast \ their \ vote \ again \ through \ e-Voting \ at \ the \ AGM.$ 

e) The voting rights of Members shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice of AGM for information purpose only.

Members whose email ids are already registered with the Company/RTA/DP, may follow the instructions for remote e-Voting as well as e-Voting at AGM as provided in g) In case members have not registered/updated their email address for receiving

Annual Reports and other communications through electronic mode and/or not register/update their bank account mandate and KYC for receipt of dividend, please register/update the details in your demat account, as per the process advised by your respective DP. n) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

manual for Members available on the website www.evoting.nsdl.com under the 'Downloads Section'. You can also contact NSDL on toll free number 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or Ms. Pallavi Mhatre. Senior Manager, NSDL, at designated e-mail IDs: evoting@nsdl.co.in, who will address the grievances related to electronic voting. The Results shall be declared within two working days of the conclusion of the AGM and the same, along with the consolidated Scrutinizer's Report, shall be placed on

the members who need assistance before or during the AGM and e-voting user

the website of the Company https://investor.indiamart.com/AGM\_EGM.aspx under the head of 'Investor Relations' and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com after the declaration of result by the Chairman of the meeting or a person authorized by him in writing. The results shall, simultaneously, be forwarded to National Stock Exchange of India Limited and BSE Limited which shall place the results on their website

Detailed process and manner of remote e-Voting, e-Voting at the AGM and instructions for attending the AGM through VC/OAVM is being provided in the Notice of the AGM. For IndiaMART InterMESH Limited

Manoj Bhargava Group General Counsel, Place : Noida Dated : May 17, 2023 Company Secretary & Compliance Officer



### RAILTEL CORPORATION OF INDIA LTD

(A Govt. of India Undertaking)

Registered & Corporate Office: Plate - A, 6th Floor, Office Block Tower - 2, East Kidwai Nagar, New Delhi - 110023. Phone: 011-22900600, Fax: 011-22900699 Website: www.railtelindia.com; e-mail: cs@railtelindia.com CIN: L64202DL2000GOI107905



EXTRACT OI	FINANCI	AL RESULT		QUARTER A	AND YEAR	ENDED N	IARCH 31,			Rs. in Lak
	Standalone					Consolidated				
Particular	Quarter Ended			For the year ended		Quarter Ended			For the year ended	
	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Revenue from operations	70,041	45,053	45,523	1,94,652	1,52,154	70,363	45,432	46,553	1,96,351	1,54,845
Other Income	929	633	696	3,415	2,594	1,121	785	795	3,869	2,928
otal income	70,970	45,686	46,219	1,98,067	1,54,749	71,484	46,217	47,348	2,00,220	1,57,773
let profit / (loss) (before tax & exceptional items)	6,589	4,247	5,899	25,464	22,938	6,655	4,314	5,958	25,685	23,052
let profit/(loss) (before tax & after exceptional items)	10,243	4,247	7,314	25,258	27,956	10,309	4,314	7,365	25,479	28,062
let Profit after tax	7,555	3,158	5,411	18,738	20,834	7,604	3,195	5,431	18,908	20,895
otal Comprehensive income	7,794	3,148	5,284	18,948	20,796	7,842	3,185	5,304	19,118	20,857
quity share capital	32,094	32,094	32,094	32,094	32,094	32,094	32,094	32,094	32,094	32,094
other Equity	-	-	-	1,31,556	1,19,508	-	-		1,32,794	1,20,577
arning per Equity Share (Face value of ₹10/- each)										
a) Basic (in ₹)	2.35	0.98	1.69	5.84	6.49	2.37	1.00	1.69	5.89	6.51
b) Diluted (in ₹)	2.35	0.98	1.69	5.84	6.49	2.37	1.00	1.69	5.89	6.51

Notes. The above standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 17th May 2023. The Statutory Auditors of the mpany have conducted audit of the financial results for the Quarter ended 31st March 2023.

The information presented in the financial results is extracted from the audited. Standalone and consolidated financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under ection 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

B. During the quarter company has rationalised the estimate of Expected Credit Loss (ECL) as per Ind As 109. Hence, provision of Rs3654 Lakhs is no longer required. 4. Figures for the previous periods / year have been re-grouped / re-classified / re-casted to conform to the classification of the current period.

5. The figures of quarter ended 31.03.2023 are the balancing figure between the audited figures in respect of full financial year and published year to date figure upto 3rd Quarter. 6.The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.railtelindia.com.

'Your Connectivity and Digital Partner'

RailTel Corporation of India Limited Sanjai Kumar Chairman & Managing Director DIN No.: 06923630

HD Video Conferencing, Data Centre and Cloud Services, Retail broadband service: RailWire, Leased Line, Virtual Private Network, Tower Co-location, NLD Service, Consultancy Service, Signalling Place: New Delhi Service, State Wide Area Network, Telecom and IT Projects, and many more Date: 17.05.2023

सर्वसाधारण जनतेस याद्वारे कळविण्यात येत आहे की मेसर्स एनटिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकत कार्यालय १२वा मजला, धक्का चेम्बर्स. ऑफ. पोद्दार रोड, मालाड स्टेशन जवळ, मालाड (पूर्व), मुंबई ४०० ०९७ येथे आहे आणि ज्यामध्ये आम्ही (१) श्री चंद्रेश रमणीकलाल गाला (२) श्री रमणीकलाल एन. गाला (३) श्रीमती प्रियंका चंद्रेश गाला. यांनी इतर शेअरधारक आणि संचालक यांनी दिलेल्या आश्वासनाच्या आधारे आम्ही कंपनीमधील आमचे हितसंबंध आणि भाग हे एक येणारे हितधारक/संचालक यांचे नावे हस्तांतरीत करण्यास आपली संमती दिली होती आणि सदर नवीन येणाऱ्य हितधारक/संचालक यांनी ३० एप्रिल २०२३ पर्वी ्र आमचे खाते सेटल करणे अपेक्षित होते आणि आतापर्यंत ठरल्या प्रमाणे आमचे खाते सेटल करण्यात आलेले नाही त्यामुळे आतादेखील आमच्याकडे, एसआरए द्वारे डीसीआर च्या रेग्युलेशन ३३ (१० अंतर्गत दाते कम्पाउंड, दत्तापाडा रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथील व्हिलेज मागाठणे तालुका बोरीवली येथील सी.टी.एस. क्र. १०० (पार्ट), १०१ (पार्ट) आणि व्हिलेज कान्हेरी येथील सी.टी.एस. क्र. २९७ (सी). २९८, २९८१/१ ते २८ धारक जमीनीच्या सर्व भाग आणि हिस्से यांवर झेनॉन नावाच्या प्रकल्पासह कंपनीमधील सर्व हकः नामाधिकार, ग्रहणाधिकार, सविधाधिकार, फायदे दायित्व, कायदेशीर थकबाकी आणि सहाय्याचे पूर्णपणे ताबा आहे. सदर सूचने द्वारे आम्ही सर्वसाधारण जनतेस सावध करीत आहोत की त्यांनी आमचे ठरलेले टर्म ॲगीमेंटची अंमलबजावर्ण होईपर्यंत कंपनीसोबत कोणताही व्यवहार करू नये.

१) श्री चंद्रेश रमणीकलाल गाल २) श्री रमणीकलाल एन. गाला श्रीमती प्रियंका चंदेश गाल १२वा मजला, धुका चेम्बर्स ऑफ. पोद्दार रोड, मालाड स्टेशन जवळ मालाड (पूर्व), मुंबई ४०० ०९७ ठिकाण : मंबई दिनांक: १८.०५.२०२३

वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रायल, आर्थिक व्यवहार (बँकिंग विभाग) मंत्रालय मंबर्द कर्ज वसली त्यायाधिकरण क २रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा मुंबई, महाराष्ट्र- ४०० ००५ फोन: २२६१२२८३, फॅक्स: २२६१२२८५ प्रपत्र क्र. १६ मूळ अर्ज क्र. १५ सन २०१७ वसुली कार्यवाही क्र. २४ सन २०२२

मागणी सुचना

मागणी सचना

निशाणी क्र. पढील तारीख: १९/०५/२०२३

श्री. प्रमोद गोयंका

स्टेट बँक ऑफ इंडिया

१. श्री. प्रमोद गोयंका . राहणार फ्लॅट क्र. ६०१, वैभव सीएचएस, जानकी कटीर,

जुह् तारा लॅण्ड, मुंबई-४०००४९. सन्माननीय पीठासिन अधिकारी, डीआरटी-१, मुंबई यांनी मंजुर केलेल्या ओ.ए. क्र. १५ सन २०१७ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह संपूर्ण वसुतीपर्यंत मूळ अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासू इसाणपत्रानुसार तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह संपूर्ण वसुतीपर्यंत मूळ अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासू इरसाल ९% दराने पुढील व्याजासह २५ जून २०१६ रोजीस थर्कीत युएसडी १५,६७७,६१२.६०/– (युएसडी पंघा) शलक्ष सहाशे सत्त्याहत्तर हजार सहाशे बारा आणि साठ मात्र) (रुपये पाच कोटी अठरा लाख मात्र) ची रक्कम येणे

गुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून पंधरा दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे कसरवार ठरल्यास कायद्यानसार वसली करण्यात येईल.

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व

९. संपूर्ण थकवाकीच्या वसुलीपर्यंत २५ जून, २०१६ पासून दरसाह ९% दराने पुढील व्याज. २. वसुली प्रमाणपत्राती आदेशानुसार खर्च अधिक सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च.

गाझ्या हस्ते आणि शिक्क्याने ८ मे, २०२३ रोजी दिले.

ठिकाण: मुंबई

दिनांक

(अजीत त्रिपाठी) वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण-।,

#### डॉईश बँक एजी

शाखा कार्यालय: डॉईश बँक एजी, बी१, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००६३. मागणी सूचना

ज्याअर्थी येथील खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार यांनी **डॉईश बॅक**- यानंतर ''बॅक'' असा उल्लेख कड्न वित्तीय सहाय्य घेतले आहे. आम्ही नमुद करतो की वित्तीय सहाय्य घेवुनही कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी नियत तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रकमेचा परतावा करण्यास कसूर केली आने. खाते आरबीआय द्वारे जारी केलेल्या निर्देशांना अनुसरुन बँकेच्या पुस्तकात येथील खालील नमृद तारखेस नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. परिणामी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्यो नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ. आणि सूचनेत नमुद रकमेवरील संविदात्मक दराने पुढील व्याजासह एकत्रित सूचने नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत येथील खालील नमुद संबंधित तारखेस मागर्ण सचना जारी केली होती

त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी केलेली सुचना न बजावता परत आली आणि म्हणून त्यांना त्या बाबत जाहीर सुचनेच्या मार्गाने कळविण्यात येत

**तारण मत्ता:** ''फ्लॅट क्र. ३०१, ३०२, ३०३, ४०१ आणि ४०२ ३रा आणि ४था मजला, श्रेयश अपार्टमेंट, प्लॉट क्र. ७२, मोगल लेन, माहीम (पश्चिम), मुंबई -४०००१६ धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.''

कर्ज खाते क्रमांक: ३०००२२५०७०७००१९, ३०००२२५०७०७००२८, ३२००२२५०७०७००१९, ३२००२२५०७०७००२८ आणि १०००२२५०७०७००१९

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव: / मे. **पॅक्सकेम लि.**, श्रेयस उर्फ अशोक पठारे, झरसेक्स परवेझ बाटलीवाला.

<mark>कर्जदार/सह कर्जदार/हमीदार यांचा पत्ता:</mark> प्लॉट क्र. ७२, ६ वा मजला, श्रेयस मोगल लेन, माहिम पश्चिम ४०००१६ आणि फ्लॅट क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला ४०१ आणि ४०२, ४था मजला, श्रेयश अपार्टमेंट, प्लॉट क्र. ७२, मोगल लेन, माहीम (पश्चिम), मुंबई-४०००१६.

एनपीए तारीख: ६ मार्च २०२३

मागणी सूचनेची तारीख: १२/०४/२०२३ १३(२) सूचनेनुसार थकबाकीची रक्कम: ३०.०३.२०२३ रोजीस रु.११,८०,७५,५५४/-

वरील सदर परिस्थितीमुळे सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात पुढील व्याज आणि प्रयोज्य प्रभारासह वरील नमुद थकबाकी चुकती करण्यासाठी वरील कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) आणि त्या अंतर्गत प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत कर्जदार आणि गहाणवटदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या विरोधात सदर सूचनेच्या ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील पावले उचलण्यात येतील.

. कृपया नोंद घ्यावी की, ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार तारण धनकोंच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय सूचनेत उल्लेखित त्यांची कोणतीही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करु शकत नाही.

दिनांक: १८ मे. २०२३

सही / - प्राधिकत अधिकाी ठिकाण: मंबई



## होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत. कार्यालय: 511, अक्मे प्लाझा अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई 400059

फोन नंबर: 91 22 6694 0386 ईमेल आयडी: corporate@homefirstindia.com वेबसाइट: www.homefirstindia.com

14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या ('द कंपनी') सदस्यांची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') **गुरुवार, ৪ जून, 2023** रोजी सकाळी 11.00 वाजता (आयएसटी), 14 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

कंपनीने बुधवार, 17 मे 2023 रोजी आर्थिक वर्ष 23 च्या वार्षिक अहवालासह 14 व्या एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज किंवा रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट उदा केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड नोंदणीकृत असलेल्या परिपत्रक क्रमांक14/2020,17/2020,20/2020,02/2020 आणि 10/2022 अनुक्रमे एप्रिल 8, 2020, एप्रिल 13, 2020, मे 5, 2020 आणि डिसेंबर 28, 2020 आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) आणि परिपत्रक क्रमांक. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी 1/सीआयआर/पी/2020/79 आणि सेबी/एचओ/सीएफओ/सीएमडी 2/सीआयआर/पी/2021/11 दिनांक 12 में 2020 आणि 15 जानेवारी 2021, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआय आर/2022/0063 दिनांक 13 में 2022, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–2/पी/सीआयआर/2023/4 आणि 5 जानेवारी 2023 रोजी आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके' म्हणून संदर्भित).

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २० सह वाचा, २०१४ (सुधारित केल्यानुसार) आणि सेबीच्या नियम 44 च्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट) नियम 2015(सुधारित), इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मीटिंग्स ('एसएस2') आणि एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांद्वारे सदस्यांना एजीएममध्ये त्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात आली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एन एसडीएल) द्वारे प्रदान केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–व्होर्टिग) वापरून 14 वी एजीएम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–व्होटिंग) वापरून

भागधारकांच्या 14 व्या एजीएम दरम्यान रिमोट ई–व्होर्टिंग किंवा ई–व्होर्टिंगद्वारे मतदानाचे अधिकार हे 1 जून 2023 रोजीच्या कट–ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड–अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट–ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई–व्होटिंग तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. कट–ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

कंपनी 14 व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई–व्होटिंग सुविधा ('रिमोट ई–व्होटिंग') प्रदान करत आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा ई-व्होटिंग वापरून कोणत्याही ठरावावर आपले मत देण्याचा पर्याय सदस्यान आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया 14 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. रिमोट ई-मतदान कालावधी रविवार, 4 जून 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता (आयएसटी) सुरू होईल आणि बुधवार, 7 जून, 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता (आयएसटी) संपेल. रिमोट ई–व्होटिंगला वर नमूद केलेल्या वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे मॉड्यूल अक्षम केले जाईल. ज्या सभासदानी एजीएमच्या आधीच्या ठरावांवर रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत, ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह्र

शकतात/भाग घेऊ शकतात परंतु एजीएम दरम्यान अशा ठरावांवर पुन्हा त्यांचे मत देण्याचा त्यांना अधिकार नाही. जर एखादी व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतर/नंतर कंपनीची सदस्य बनते/, परंतु ई–व्होटिगच्या कट–ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी म्हणजे 1 जून, 2023 ला लॉगिन आयडी मिळविण्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकते आणि त्याचे मत देण्यासाठी आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी पासवर्ड

संचालक मंडळाने श्री आशिष के. भट्ट (सदस्य संख्या 19639) एम/एस भट्ट आणि असोसिएट्स कंपनी सेक्रेटरी एलएलपीचे नियुक्त भागीदार यांची ई–मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक प्रद्वतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणन नियक्ती केली आहे

सभासदांनी हे लक्षात घ्यावे की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या 2 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीत रु. च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. 2.60/- प्रति इक्विटी शेअर (रु. 2/- चे दर्शनी मूल्य) 14 व्या एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.

अंतिम लाभांश, जर घोषित केला गेला असेल तर. डीमॅट मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीत ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील डिपॉझिटरीजकडे अद्ययावत केले असल्यास त्यांना विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे एजीएमच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत दिले जाईल. ज्या सभासदांनी बँक खात्याचे तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/चेक हे नोंदणीकृत पत्त्यावर परवानगी दिलेल्या पत्त्यावर पाठवले जातील

त्यामुळे सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता/इलेक्ट्रॉनिक बँक आदेश त्यांच्या डिपॉझिटरीसह अपडेट करावा. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2022–23 साठी, 14 व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास लाभांश प्राप्त करण्यास पात्र सभासद निश्चित करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड तारीख शुक्रवार, 19 मे 2023 आहे. सदस्यांनी आणखी एक लक्षात ठेवावे की आयकर कायदा, 1961 (अधिनियम) नुसार, वित्त कायदा, 2020 द्वारे सुधारित केल्यानुसार, 1 एप्रिल 2020 रोजी

किंवा नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल त्यामुळे कंपनीच्या आगामी एजीएममध्ये, घोषित केल्यास, लाभांशाचे पेमेंट करतेवेळी कंपनीने स्त्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. वरील बाबी लक्षात घेता,

कंपनी भागधारकांना देय असलेल्या लाभांशावर लागू टीडीएस दरांनुसार टीडीएस कपात करेल. विदहोल्डिंग कर दर निवासी स्थिती, भागधारकाच्या श्रेणीनुसार बदलू शकतो आणि संबंधित भागधारकाने कंपनीला प्रदान केलेल्या आवश्यक घोषणा/

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया 14 व्या एजीएमची सूचना पहा. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, कृपया <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी फ्रिक्नेन्टली आस्क क्रेम्चनमध्ये (एफएक्यू) विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग

वापरकर्ता पुरितका पहा किंवा किंवा टोल फ्री क्रमांक: 1800 1020 990 आणि 1800 22 44 30 वर कॉल करा किंवा श्रीम. पल्लवी म्हात्रे– व्यवस्थापक-एनएसडीएल यांना <u>pallavid@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा. सदस्य कंपनीच्या <u>corporate@homefirstindia.com</u> या ई–मेल पत्त्यावर कंपनी सचिवांना देखील लिहू शकतात

लॉगिन प्रकार	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएलचे रोखे धारण केलेल्या भागधारक	सदस्यांना लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला तर ते
	<u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून किंवा 1800 1020 990 आणि 1800 22 44 30
	टोल फ्री क्रमांकावर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात.
सीडीएसएलचे रोखे धारण केलेले भागधारक	सदस्यांना लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करावा लागल्यास
	helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा 022 - 23058738 अथवा
	022-23058542-43 वर संपर्क करून सीएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात.
00 00 00	

14 व्या एजीएमची सूचना, आर्थिक वर्ष 23 चा वार्षिक अहवाल आणि इतर संबंधित तपशील कंपनीच्या <u>www.homefirstindia.com</u> वेबसाइट वर आणि स्टॉक् एक्स्चेंज उदा. बीएसई लिमिटेड आणिनॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> च्या वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना विनंती आहे की, 14 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः, एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई–व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत याचे काळजीपूर्वक वाचन करावे.

तारीख: 17 मे 2023

ठिकाण: मुंबई

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडसाठी एसडी / -

> श्रेयांस बच्छावत कंपनी सेकेटरी

मंडळाच्या आदेशानुसार

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड kotak Kotak Mahindra ड-ाललाव विक्री <u>नोंद. कार्यालय :</u> २७ बीकेसी, सी-२७, जी-व्लॉक, बांद्रा कुर्ला कॉप्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड - ४०० ०५१. <u>शाखा कार्यालय :</u> अदमास प्लाझा, ५ वा मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कलिना, सांताकुझ पूर्व, मुंबई ४०००९८

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सचना दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३

नियम ८ (५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्य विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, तारण धनकोकडे गहाण/प्रभारित खाल नमूद स्थावर मिळकत, जिच्या प्रत्यक्ष कब्जा कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) चे प्राधिकृत अधिकारी यांनी १४. ११. २०२२ रोजी घेतला आहे. जिचे **मनोज महंता आणि दिपिका शर्मा** यांच्याकहन केएमबीएल. तारण धनकोकहे कर्ज खाते क्र. एचएम/०४५८/एच/१७/१००१६७ अंतर्गत १६-०५-२०२३ रोजी प्रमाणे रु. १८,६०,३५५/- (रुपये

अठार लाख आठ हजार तीनगे पंचावम मात्र महा संपूर्ण प्रदानापर्यंच १७०-५-०२३ पासून पुढ़ील प्रयोज्य व्याज सह परिव्यव आणि प्रभार थकवाकी रकमेच्या वसूलीकरिता 'जसे आहे तसे आहे', ''जे आहे जसे आहे', ''जे काही आहे जसे आहे'' या तत्त्वावर १४.०६.२०२३ रोजी, दु.१२.०० ते दु. १.०० पर्यंत ५ मिनिटाचे अमर्यादित विस्तारासह मॅग्पा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (तसेच पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नावे ज्ञात) (पीएचएफएल) द्वारे नावातील कर्जाच्या अभिहस्ताकनाला अनुसरुन विकली जाणार आहे. राखीव किंमत रु. १९,००,०००/ (रुपये अकरा लाख मात्र) आणि इसारा अनामत रक्कम रू. १,१०,०००/ - (रुपये एक लाख दहा हजार मात्र) असेल आणि ईअर सह केव्हायसी सादरीकरणाच

मिळकतीचा तपशील: पोस्टल पत्ता: फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, संजय नगर, मानपाड रोड, स क्र. ८९ येथे स्थित मौज सागाव सागरली, डॉविवली (पूर्व), जि. ठाणे, ता कल्वाण, महाराष्ट्र ४२१२०१ अधिक तपशिलवार वर्णन असे: फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, ओम साई अपार्टमेंट, संजय नगर, मानपाडा रोड, स क्र. ८९, हिस्सा क्र. ५ भाग येथे स्थित मौजे सागाव सागरली, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे, ता कल्याण, महाराष्ट्र ठाणे, मुंबई ४२१२०१ चे गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

च्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्या तारण मत्ताच्या ।यमाचनाकारता उपलब्ध वक्का अक्टच कलार १२ च्या पाटकलार ८ च्या तातुदानुसार कजदाराच तक्ष वचण् येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी कृष्या नोंद घ्याची की, वस सर लिलाव हा कोणत्याही कारणार अयसस्वी झाला तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्युरिटी इंटरेस्टची अंमलबजावणी करतील. जर विक्री अन्वये मत्तेसंबधीत कोणतेही स्पष्टीकरण/गरज असल्यास ८९७६९२९६८५), श्री. रुपेश प्रदिप पवार (+९१ ८०९७८९५३३७), श्री. गुरपाल सिंग (+९१ ८९७६८९८२१२)

टार्जर, रास्त्रम् १, करा आपने सार्चन सार्चा १८५० । आणि श्री. राजेंद्र दक्षिया (+१९ ८४४८२६४५९५) विक्रीच्या तपशितवार अटी व शर्तीसाठी कृपया कोटक महिंद्रा बैंकेची वेबसाईट म्हणजेच <u>www.kotak.com</u> आणि/किंव https://kotakbank.in/ येथे पुरविलेल्या: https://www.kotak.com/en/bank-auctions.html लिंकचा संदर्भ घ्यावा. स्थळ : मुंबई, दिनांक : १८.०५.२०२३ प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेः



CIN: L99999MH1980PLC022653
REGISTERED OFFICE: 25-28, Plot No.-209, Atlanta Building, Jamnalal Bajaj Marg Nariman Point Mumbai 400021 Tel: 022 42931800 Fax: 022 42931870 E-mail: statutorymcl@rediffmail.com Site: www.masterchemicals.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors will be held on **Friday**, **26th May**, **2023** at **4:00 P.M.** at Sahara India Bhawan, 1, Kapoorthala Complex, Lucknow-226024, inter alia to consider and approve Financial Results for the year ended 31st March, 2023. Further the trading window shall remain closed from 16.05.2023 to 28.05.2023

or the above purpose. For Master Chemicals Limited (Vipul Agarwal) Director, DIN: 07135408

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते कि, जॉय होमेक्रीएशन्स

**लिमिटेड**, कंपनीज ऍक्ट, १९५६ अंतर्गत

विधिसंपादित कंपनी ज्यांचे नोंदणीकत कार्यालय येथे

३०६, माधव कमर्शियल प्रिमायसँस, बांद्रा-कुल

सर्व भारांपासून मुक्त येथे खालील लिखित परिशिष्टात

अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले त्यांचे परिस

कोणत्याही व्यक्तीस येथे खालील लिखित परिशिष्टा

वर्णिलेले परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या

मध्ये, त्याकरिता किंवा वर कोणताही दावा जसे की

विक्री. अदलाबदल. गहाण (पीएनबी हाऊसिंग

फायनान्स लि. वाचुन आणि वगळुन), प्रभार, भेट

विश्वस्त, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, उप-

भाडेपटुटा, अभिहस्तांतरण, हस्तांतरण, कुळवहिवाट

उप-कळवहिवाट, अंत्यदान, उत्तराधिकार, परवाना

निर्वाह, प्रलंबित वाद, कर्ज, अग्रिम, धारणाधिकार

प्रतिज्ञा, कोणतेही न्यायालय, कर किंवा महसूल, किंवा वैधानिक प्राधिकरण द्वारे पारित किंवा जारी आदेश,

निवाडा किंवा हुकूम, जप्ती, तडजोड किंवा अन्यकार्ह

दाने असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीका

यांना ५वा मजला, दर्गा चेंबर्स, ४०, वॉटरफिल्ड रोड बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे या तारखेपासून सात दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे अन्यथा कोणतेही दावे अस्तित्वात नसल्याचे मानण्यात येतील आणि दांवे जर असल्यास ते त्यागित किंव

परित्यागित समजण्यात येतील आणि आमचे अशील परिसरांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करतील. येथे वरील उल्लेखित परिशिष्ट: (ए) मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील आणि प्लॉट क्र. सी-४, सी.टी.एस. क्र. ८/३, गाव

पर्याखाडी, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई -४०० ०५३ धारक मिळकतीतर उभारित माधत • कमर्शियल प्रिमायसेस को–ऑपरेटरीव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालकीच्या माधव अशा ज्ञात

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कमर्शियल परिस

युनिट क्र. ३०६, ३०७, ३०८, ३०९ आणि ३१०

ु एकूण मोजमापित ३२८५ चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्र

(बी) दिनांक ११ सप्टेंबर, १९९३ रोजीच्या शेअ

प्रमाणपत्र क्र. १५, १६, १७, १८ आणि ४८ अंतर्गत

धारक विभिन्न क्र. १११ ते १५० (दोन्ही एकत्रित

आणि ३८६ ते ३९० (दोन्ही एकत्रित) धारक माधव

कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटरीव्ह सोसायटी

लिमिटेडद्वारे जारी प्रत्येकी रुपये पन्नासचे पंचेचाळीर

पूर्ण-भरणा शेअर्स.

मुंबई सदर दिनांक १८ मे, २०२३.

भामच्या अशिलांना विकण्याचे मंजूर केले आहे.

The spirit of Mumbai is now 94 years old!

www.freepressjournal.in

FREE PRESS JOURNAL

😉 kotak

#### **KOTAK MAHINDRA PRIME LIMITED**

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Website: Kotak.com Telephone: +91-22-61660000 Extract of financial results for quarter ended March 31, 2023

March 31, 2023 March 31, 2022 March 31, 2022 **Particulars** March 31, 2023 (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) Total Income from Operations 80.866.72 69,711.88 2,99,446.47 2,62,562.52 Net Profit for the period (before Tax, Exceptional 47,122.25 1,27,075.93 1,29,905.01 and Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) 31,263.02 47,122.25 1,27,075.93 1,29,905.01 Net Profit for the period after tax (after 23,253.89 35.383.27 94.753.08 97,470.40 Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 28,487.20 22,934.11 1,00,841.59 1,11,574.67 [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 349.52 349.52 349.52 349.52 (Face Value ₹ 10 per share) Reserves (excluding Revaluation Reserve) 9,70,499.21 8,71,321.59 9,70,499.21 8,71,321.59 8 Securities Premium Account 53,075.16 53,075.16 53,075.16 53,075.16 9 Net Worth 10,23,923.89 9,24,746.27 10,23,923.89 9,24,746.27 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 19.58.078.30 22,63,926.76 19,58,078.30 22,63,926.76 11 Outstanding Redeemable Preference Shares 12 Debt Equity Ratio 2.21 2.12 13 Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) -I. Basic 665.31 1,012.33 2,710.95 2,788.69 2. Diluted 665.31 1,012.33 2.710.95 2,788.69 14 Capital Redemption Reserve 100.00 100.00 100.00 100.00 15 Debenture Redemption Reserve 16 Debt Service Coverage Ratio N.A. N.A. N.A. N.A. 17 Interest Service Coverage Ratio N.A. N.A. N.A. N.A.

Notes

1) The above results have been reviewed and recommended for Board approval by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on May 15, 2023 & May 16, 2023. The results have been subjected to "Limited Review" by the statutory auditors

- 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requiremnets) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kotak.com
- 3) For the items referred in sub-clauses (a), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

4) Figures for the previous year have been regrouped wherever necessary to conform to current period/year

For and on behalf of the Board of Directors

Date and Place: May 16, 2023, Mumbai

Vyomesh Kapasi

#### **FUTURE MARKET NETWORKS LIMITED**

CIN: L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060

Email: info.fmnl@futuregroup.in, Tel: 022 66442200, Website: www.fmn.co.in EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

			STANDA	LONE		CONSOLIDATED				
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
No.	Particulars	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
' <b>'</b> '		March 31,	December 31,	March 31,	March 31,	March 31,	December 31,	March 31,	March 31,	
		2023	2022	2022	2023	2023	2022	2022	2023	
1	Total Income from Operations	2,374.27	2,066.24	2,207.83	8,682.26	2,522.12	2,207.22	2,341.84	9,240.18	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,									
	Exceptional and/or Extraordinary items#)	(1,318.51)	374.43	(385.74)	(118.03)	383.24	414.52	(328.01)	1,766.37	
3	Net Profit / (Loss) for the period before tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(3,409.75)	374.43	(385.74)	(2,209.27)	761.30	439.13	(267.50)	2,235.31	
4	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(4,201.57)	377.17	(1,305.64)	(3,161.61)	(2,235.66)	438.02	(1,206.16)	(934.54)	
5	Total Comprehensive Income for the period									
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
	and Other Comprehensive Income (after tax)]	(4,221.55)	377.17	(1,305.27)	(3,181.59)	(2,255.64)	438.02	(1,205.79)	(954.52)	
6	Equity Share Capital	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)									
	as shown in the Audited Balance Sheet									
	of the previous year				(1,603.83)				(2,472.35)	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)									
ll l	(not annualised )									
ll l	1. Basic:	(7.30)	0.66	(2.27)	(5.49)	(3.76)	0.74	(2.11)	(1.57)	
ll l	2. Diluted:	(7.30)	0.66	(2.27)	(5.49)	(3.76)	0.74	(2.11)	(1.57)	
Not	leto:									

a) The above is an extract of the detailed format of Quarterly and year ended Financial Results for the year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of the Company at www.fmn.co.in.

> For Future Market Networks Limited Shreesh Misra

> > Whole Time Director

DIN: 01641532

(Rs. In Lakhs) Except EPS

प्रांजल दवे

ग्रेडिया साल

वकील आणि मॉलिमिटा

Date: May 17, 2023

#### डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड) (CIN: L24110MH1919PLC000564)

नोंदणीकृत कार्यालयः प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३१७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. टेलिफोनः +०२२ २२०४८८८१-२-३, ईमेल आयडीः investor@dmcc.com वेबसाईटः www.dmcc.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

रु. लाखात (इपीएस वगळन)

अ.	तपशील			अलिप्त			एकत्रित						
क्र.		संपलेली तिमाही			संपले	ले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष			
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
		39-03-7073	38-88-8088	39-03-2022	39-03-7073	39-03-7077	39-03-7073	38-88-8088	39-03-7077	39-03-7073	38-03-2022		
१	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	९,७२७.०२	७,२८१.६९	१०,४७३.६०	३८,९३१.२६	३३,२२७.१०	९,७२९.४४	७,२९७.६४	१०,४८१.८५	३८,९५८.७५	३३,२३५.३५		
2	कालावधीकरिता निव्वळ												
	नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक												
	आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी)	९२३.२४	(५९७.५६)	९२०.८२	१,०५०.२१	३,४१६.९६	९२३.६५	(५८३.८०)	९१८.०८	१,०५९.५२	३,४१४.२२		
3	करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ												
	नफा/ (तोटा) (अपवादात्मक												
	आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	९२३.२४	(५९७.५६)	९२०.८२	१,०५०.२१	३,४१६.९६	९२३.६५	(५८३.८०)	९१८.०८	१,०५९.५२	३,४१४.२२		
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ												
	नफा/(तोटा) (अपवादात्मक		(30, 10)					(202.4)					
	आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	६६८.३१	(३२७.५६)	३७२.६२	६८५.६७	२,१३६.३४	६६९.४५	(३१६.४५)	३७०.२८	६९३.०६	२,१३४.००		
4	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न												
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न												
	(करानंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)	६६७.१०	(३२३.२१)	३६४.२१	७०५.७९	२,१६९.९६	६६७.४७	(३१२.१०)	३६२.८९	७१२.४१	२,१६८.६४		
ξ	समभाग भांडवल	2,893.99	7,893.99	2,893.99	7,893.99	7,893.99	7,893.99	2,893.99	2.893.99	7,893.99	7,893.99		
9	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11	1,014.11		
9	मागाल वषाच्या लखापराक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे इतर												
	राळिषदारा दशायरचात्रमाण इतर इक्विटी (पुनमुल्याँकन राखीव												
	वगळता)				१७,२९५.९३	१६,८३९.५४				१७,३३१.४६	१६,८६८.४५		
6	प्रती भाग मिळकत (प्रत्येकी रु. १०				. ,								
	चे दर्शनी मूल्य)(अखंडित आणि												
	खंडित प्रवर्तेनाकरिता)												
	-मुलभूत आणि सौम्यिकृतः	२.६८	(१.३१)	१.४९	२.७५	८.५७	२.६८	(१.२७)	१.४८	२.७८	८.५६		

- टीपाः १. कंपनीचे वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्डस्) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतरच्या इतर संबंधित सुधारणांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् (इंड एएस) अनुसार तयार करण्यात आले आहे. सदर वित्तीय निष्कर्ष हे व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे १७ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित समेत लेखापरिक्षण . समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि स्विकारण्यासाठी शिफारस करण्यात आली आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षण केले आहे आणि सदर निष्कर्षांवर
- चालू तिमाही मध्ये ४ आठवड्यांच्या कालावधी करिता नियोजित देखभाल शटडाऊन अंतर्गत रोहा युनिट असल्याने ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आकडेवारी ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही ुँ इंश मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करिता आकडेवारी हे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसरी तिमाही पर्यंत तारखे रोजीच्या अलेखापरिक्षित प्रकाशिक
- आकडेवारीच्या तौलानिक आकडेवारी आहे आणि पूर्वीची कालावधीच्या संदर्भात ३१ मार्च , २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या निष्कर्ष मध्ये कोणत्याही वस्तस्थिती तडजोड नाही. नोकरी दरम्यान कर्मचारी लाभ आणि निवृत्ती परचात लाभांशी संबंधित दि कोड ऑन–सोशल सिक्युरिटी २०२० ला सप्टेंबर–२०२० मध्ये राष्ट्रपतींची सहमती प्राप्त झाली. कोड गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आले. तथापि कोणत्या तारखेस कोड परिणाम स्वरूप हे अजून अधिसूचित झालेले नाही आणि अंतिम नियम/त्याचा व्याख्या अजून जारी करण्यात आलेला नाही. सदर कोडच्या परिणामांचा आढावा संबंधित तरतुदी अधिसूचित झाल्यानंतर घेण्यात
- कंपनीचे कामकाज एकाच विभागापुरते मर्यादित आहे ते म्हणजे रसायनांचे उत्पादन आणि विक्री म्हणून प्रवर्तनीय विभागांवरील इंडएएस-१०८ च्या आवश्यकतांची माहिती देणे तिला लागू होत नाही. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत वरील माहीती म्हणजे स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय

निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.dmcc.com वर उपलब्ध आहे.

डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड) (बिमल ललितसिंग गोकुळदास) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

-डीआयएन : ००४२२७८३

मुंबई, १७ मे, २०२३